

अनुदानित आश्रमशाळेसाठी शाळा व्यवस्थापन  
समितीची पुनर्रचना करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन शुद्धिपत्रक क्रमांक: अआशा-२०१५/प्र.क्र.१५२/का.११  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक: २६ नोव्हेंबर, २०१५.

वाचा:-

१) शासन निर्णय क्रमांक: अआशा-२०१५/प्र.क्र.१५२/का.११ दि. ११ सप्टेंबर, २०१५

**शासन शुद्धिपत्रक :**

अनुदानित आश्रमशाळेसाठी शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्याबाबत उपरोक्त संदर्भाधिन १ अन्वये दि. ११.९.२०१५ च्या शासननिर्णयातील परिच्छेद क्र. २ मधील अनु.क्र. ५ “ शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी व्यक्ती, बालाकांचे माता व पिता यांचेमधून निवडण्यात येईल.” या ऐवजी “शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी व्यवस्थापनाचा प्रतिनिधी असेल ” असे वाचावे.

तसेच परिच्छेद क्रमांक ३ शाळा व्यवस्थापन समितीची कार्ये यामध्ये पुढीलप्रमाणे वाचावे.

“नमूद करण्यात आलेल्या एकूण १२ कार्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती फक्त सल्ला देण्याचे कार्य करील.”

२. सदर शासन शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५११२७१२४२४६६१२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( सु.ना.शिंदे )

उप सचिव, आदिवासी विकास विभाग

प्रत,

- १) मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
- २) मा. मंत्री आदिवासी विकास विभाग यांचे खाजगी सचिव.
- ३) मा. राज्यमंत्री आदिवासी विकास विभाग यांचे खाजगी सचिव.
- ४) सचिव ( आदिवासी विकास विभाग ) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
- ५) आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
- ६) अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / अमरावती / नागपूर

- ७) सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
- ८) महालेखापाल (लेखा परिक्षा)/ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र- १, मुंबई.
- ९) महालेखापाल (लेखा परिक्षा)/ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र- २, नागपूर.
- १०) सर्व निवासी लेखा परिक्षा अधिकारी.
- ११) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
- १२) सर्व उप सचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १३) निवड नस्ती (का.११), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.